

ÇAT. BR. 1, 1, 2, 3. 2, 3, 2, 20. 12, 7, 2, 12.

यज्ञमुष् (यज्ञ + मुष्) adj. *das Opfer raubend*; m. *ein dem Opfer nachstellender Dämon* TS. 3, 5, 4, 1. KĀṬH. 32, 6. MBH. 3, 14165. fg. VARĀH.

BRH. S. 19, 13. — Vgl. इष्टिमुष्.

यज्ञमुक् in der Stelle पुरा यज्ञमुक्ते रत्नांसि तीर्थेषु गोपायसि ÇĀṆKH. BR. 12, 1.

यज्ञमूर्ति (यज्ञ + मूर्ति) m. N. pr. eines Mannes HALL 54.

यज्ञमेनि s. u. मेनि.

यज्ञयशस् (यज्ञ + यशस्) n. *Anmuth des Opfers* TS. 5, 1, 4, 3. 6, 5, 2, 4.

यज्ञयोग्य (यज्ञ + योग्य) adj. *zum Opfer geeignet*; m. *Ficus glomerata* RĀGAN. im ÇKDr.

यज्ञरस (यज्ञ + रस) m. *Opfernass* d. i. *der Soma* HARIV. 2589. — Vgl. यज्ञरेतस्.

यज्ञराज् (यज्ञ + राज्) m. *König des Opfers, der Mond* H. c. 11. wohl fehlerhaft für यज्ञराज्; vgl. यज्ञरानो पतिः u. यज्ञन्.

यज्ञरुचि (यज्ञ + रुचि) m. N. pr. eines DĀNAVA KATHĀS. 47, 25.

यज्ञरेतस् (यज्ञ + रेतस्) n. *der Same des Opfers* d. i. *der Soma* BHĀG. P. 4, 24, 38. — Vgl. यज्ञरस.

यज्ञैर्त (यज्ञ + र्त) adj. *etwa opfergerecht* AV. 8, 10, 4.

1. यज्ञवर्चस् (यज्ञ + वर्चस्) n. *Opferwort* AV. 11, 3, 19.

2. यज्ञवचस् (wie eben) m. N. pr. eines Lehrers mit dem patron. RĀḡastambājana ÇAT. BR. 10, 6, 5, 9. pl. PRAVARĀDH. in Verz. d. B. H. 35, 13.

यज्ञैवन्स् (यज्ञ + वन्स्) adj. *Opfer liebend* RV. 10, 50, 5.

यज्ञैवत्स् (von यज्ञ) adj. *verehrend* RV. 3, 27, 6.

यज्ञवराक् (यज्ञ + वक्) m. *Vishṇu als Eber* WILSON. — Vgl. यज्ञसूकर्.

यज्ञवर्धन (यज्ञ + वर्धन) adj. *Opfer fördernd* AV. 10, 6, 34.

यज्ञवर्मन् (यज्ञ + वर्मन्) m. N. pr. eines Fürsten Z. f. d. K. d. M. 3, 168.

यज्ञवल्क m. N. pr. eines Mannes: यज्ञस्य वल्को यक्ता यज्ञवल्कः तस्यापत्यं याज्ञवल्क्यः ÇĀṆKH. zu BRH. ĀR. UP. 1, 4, 3.

यज्ञवल्ली (यज्ञ + वल्ली) f. = *Somavल्ली* *Cocculus cordifolius* DC. RĀGAN. im ÇKDr.

यज्ञवाट (यज्ञ + वाट) m. *Opferstätte* HĀR. 125. ÇAUNAKA bei MÜLLER, SL. 236, 5. MBH. 3, 9910. 15290. 7, 2173. 12, 9468. 14, 90. 282. HARIV. 1418. 8010. R. 1, 44, 35. 50, 1 (51, 1 GORR.). 62, 23. R. GORR. 1, 4, 23. 7, 91, 15. MĀKĪ. 174, 19. BHĀG. P. 10, 23, 33.

यज्ञवाम (यज्ञ + वाम) m. N. pr. eines Mannes VIJU-P. in VP. 1, 153.

यज्ञवास्तु (यज्ञ + वास्तु) n. *Stätte des Gottesdienstes, Opferplatz* AIR. BR. 2, 1, 13. TS. 2, 6, 2, 3, 1, 2, 5, 4, 1, 2. ÇAT. BR. 12, 3, 4, 1. ÇĀṆKH. BR. 10, 2. KAUC. 67. Kurzer Ausdruck für यज्ञवास्तुक्रिया (vgl. GĀHJASĀṆG. 2, 12) GORR. 1, 8, 26. 31.

यज्ञवाक् (यज्ञ + वाक्) 1) adj. *das Opfer geleitend*, — *zu den Göttern befördernd* MBH. 1, 8354. 2, 304. 13, 625. Verz. d. Oxf. H. 54, b, 12. — 2) m. N. pr. eines Wesens im Gefolge Skanda's MBH. 9, 2572.

यज्ञवाहन (यज्ञ + वाहन) adj. 1) *das Opfer geleitend* so v. a. *vollführend*: विप्राः MBH. 12, 9721. — 2) *dessen Vehikel das Opfer ist*, Bein. Vishṇu's MBH. 13, 7053. Çiva's ÇIV.

यज्ञवाहस् (यज्ञ + वाहस्) adj. 1) *Verehrung bringend*: वचो धा यज्ञवाहस् RV. 3, 8, 3. 24, 1. देवीं धियं मनामहे वचो धा यज्ञवाहस् vs. 4, 11.

— 2) *Verehrung empfangend*, von Göttern: यज्ञैर्भिर्यज्ञवाहस् सोमेभिः सोमपातमम् । क्षेत्राभिरिन्द्रं वावधुः RV. 8, 12, 20. 1, 5, 11. 86, 2. 4, 47, 4. AV. 6, 114, 2. TS. 4, 8, 2, 1.

यज्ञवाहिन (यज्ञ + वाहिन) adj. *das Opfer geleitend*, — *zu den Göttern befördernd*: यज्ञ MBH. 13, 1318.

यज्ञविद् (यज्ञ + विद्) adj. *opferkundig* ÇAT. BR. 14, 6, 2, 4. VARĀH. BRH. S. 16, 8.

यज्ञविद्या (यज्ञ + विद्या) f. *Opferkunde* PRAB. 107, 5. 108, 11.

यज्ञविधृष्ट s. u. 1. धृष्ट् mit वि 3).

यज्ञवीर्य (यज्ञ + वीर्य) adj. *dessen Macht auf dem Opfer beruht*, Beiw. Vishṇu's BHĀG. P. 6, 9, 30.

यज्ञवृत् (यज्ञ + वृत्) m. *Opferbaum* d. i. *Ficus indica* RĀGAN. im ÇKDr.

यज्ञवृद्ध (यज्ञ + वृद्ध) adj. *durch Opfer ergötzt*: Indra RV. 6, 21, 2.

यज्ञवृध् (यज्ञ + वृध्) adj. *opferfroh* oder *opferreich* AV. 4, 23, 3.

यज्ञवेशस् (यज्ञ + वेशस्) n. *Einbruch in den Gottesdienst, Opferstörung*,

*Entweihung* AIR. BR. 2, 11. 31. 3, 46. देवा वै यज्ञमतन्वत तास्तन्वानानसुरा ऋचायान्यज्ञवेशसमेषां करिष्याम इति 6, 4. स यज्ञवेशसं कृत्वा प्राप्तुः सोममपिबत् TS. 2, 4, 22, 1. 5, 2, 1. 3, 4, 2, 8. 10, 4. 5, 1, 2, 3. 6, 3, 4, 9. ÇAT. BR. 1, 6, 2, 8. 12, 7, 4, 1. 8, 2, 1. 13, 2, 2, 3. ÇĀṆKH. BR. 7, 8.

यज्ञवोढवे (यज्ञ + वोढवे) dat. von वोढु und infin. zu वृक् um die Opfer zu geleiten, — *zu den Göttern zu befördern* NIDĀNAS. 1, 6, 14 in Ind. St. 8, 114.

यज्ञैर्त्रत (यज्ञ + त्रत) adj. *in der Observanz des Opfers stehend* TS. 6, 1, 2, 4.

यज्ञशत्रु (यज्ञ + शत्रु) m. *Feind des Opfers*; N. pr. eines RĀKSHASA R. 3, 29, 30. 6, 19, 22.

यज्ञशमल s. शमल.

यज्ञशरण (यज्ञ + शरण) n. *Opferschuppen* MĀLAY. 70, 21.

यज्ञशाला (यज्ञ + शाला) f. *Opferhalle* BHĀG. P. 4, 4, 21. SĪJ. zu RV. 1, 1, 8. 13, 6 (bei ROSEN यज्ञशालाद्वाराणि, bei MÜLLER यज्ञस्य शा). 3, 53, 17. = यज्ञिशरण Schol. zu ÇĀK. 48, 4.

यज्ञशास्त्र (यज्ञ + शास्त्र) n. *die Lehre vom Opfer* M. 4, 22.

यज्ञशील (यज्ञ + शील) 1) adj. *an Opfer gewöhnt, häufig Opfer vollbringend* M. 11, 20. Spr. 4420. BHĀG. P. 5, 4, 12. — 2) m. N. pr. eines Brahmanen Verz. d. Oxf. H. 76, b, 23.

यज्ञशेष (यज्ञ + शेष) *Ueberbleibsel von einem Opfer* H. 834. M. 3, 285.

यज्ञश्री (यज्ञ + श्री) 1) adj. *das Opfer fördernd* RV. 1, 4, 7. — 2) m. N. pr. eines Fürsten VP. 473. BHĀG. P. 12, 1, 25.

यज्ञश्रेष्ठा (यज्ञ + श्रेष्ठा) f. *Cocculus cordifolius* DC. RĀGAN. im ÇKDr.

यज्ञसंशित (यज्ञ + संशित) adj. *vom Opfer getrieben* AV. 10, 3, 31.

यज्ञसंस्था (यज्ञ + संस्था) f. *Opfergrundform* ÇĀṆKH. GĀHJ. 1, 1. 21.

यज्ञसदन (यज्ञ + सदन) n. *Opferhalle* MBH. 2, 1856. BHĀG. P. 9, 6, 27.

यज्ञसदस् (यज्ञ + सदस्) n. *Opferversammlung* BHĀG. P. 4, 4, 9.

यज्ञसौध् (यज्ञ + सौध्) adj. *Gottesdienst vollführend* RV. 1, 96, 3. 114, 4.

यज्ञसौधन (यज्ञ + सौधन) adj. *dass.* RV. 1, 143, 3. 9, 72, 4. als Beiw. Vishṇu's Opfer zu Wege bringend, — *veranlassend* MBH. 13, 7054.

यज्ञसार्थ (यज्ञ + सार्थ) m. 1) *das Beste beim Opfer*, als Bein. Vishṇu's PĀNĀR. 4, 3, 50. — 2) *Ficus glomerata* ÇARDAK. in Verz. d. Oxf. H. 193, b, 45. RĀGAN. im ÇKDr.

यज्ञसार्थि (यज्ञ + सार्थि) N. eines SĀMAN Ind. St. 3, 230, a. LĀṬJ. 1, 6, 40.